

## महाराष्ट्र शासन वित्त विभाग

शासन निर्णय, क्रमांक : अमियो १००८/१५/सेवा-४  
मंत्रालय, मुंबई - ४०० ३२, दिनांक ७ फेब्रुवारी २००८.

- बाबत : - १) शासन निर्णय, क्रमांक : अमियो १००७/१८/सेवा-४, दि. ७ जुलै २००७.  
२) शासन परिपत्रक, क्रमांक : अमियो १००७/६७/सेवा-४, दि. २८ सप्टेंबर २००७.  
३) शासन परिपत्रक, क्रमांक : अमियो १००७/६७/सेवा-४, दि. ३० ऑक्टोबर २००७.

### शासन निर्णय

#### प्रस्तावना

शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अमियो १००७/१८/सेवा-४, दि. ७ जुलै २००७ अन्वये परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजनेची अंमलबजावणी संविस्तरपणे विहित करण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयाच्या परिच्छेद क्र. १४ नुसार नवीन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजनेखालील वसुली, माहे सप्टेंबर २००७ च्या वेतनातून (जे ऑक्टोबर २००७ मध्ये देय ठरेल) सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तदनंतर प्रशासकीय कारणास्तव ही वसुली ऑक्टोबर २००७ च्या वेतनातून (जे नोव्हेंबर २००७ मध्ये देय ठरेल) सुरू करण्याच्या सूचना दिनांक २८/९/२००७ व दिनांक ३०/१०/२००७ च्या परिपत्रकांमध्ये देण्यात आल्या होत्या. शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अमियो १००७/१८/सेवा-४, दि. ७ जुलै २००७ मधील परिच्छेद १६ नुसार कर्मचारी ज्या महिन्यात नियुक्त झालेला असेल त्याच्या पुढील महिन्यापासून करावयाच्या कर्मचाऱ्याच्या थकबाकीच्या वसुलीची कार्यपध्दती उरवून देण्यात आली आहे. तथापि शासनाच्या असे निदर्शनास आणून देण्यात आले आहे की, दि. १ नोव्हेंबर, ०५ नंतर विविध दिनांकाकला कर्मचारी शासन सेवेत हजर झालेले असून ते हजर झाल्याच्या दिनांकापासून १ महिन्याच्या नंतर अंशदान वसुलीची कार्यपध्दती सुरू होते व पूर्वीच्या पध्दतीमुळे वेगवेगळ्या महिन्यांचे पगारपत्रक तपासून आढरण व संविस्तरण अधिकार्यांना माहिती भरण्यात अडथळी येतात. त्यामुळे पूर्वीची पध्दत काढून त्यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

#### शासन निर्णय

२. या शासन निर्णयाद्वारे दिनांक ७ जुलै, २००७ च्या शासन निर्णयातील परि. १६ नंतर परि. १६-अ खालीलप्रमाणे अंतर्भूत करण्यात येत आहे.

परि. १६-अ - दि. ०१.०४.२००८ पासून मागील कालावधीतील वसुलीची कार्यपध्दती खालीलप्रमाणे राहिल -

कर्मचाऱ्याच्या सध्याच्या वेतनाच्या महिन्यातील अंशदानाच्या वसुलीसोबत त्याच्या लगतपूर्वीच्या ज्या महिन्याची वसुली करणे बाकी असेल त्या महिन्याची थकबाकी वसूल करण्यात यावी. म्हणजेच वेतनाच्या लगतपूर्वीच्या ज्या महिन्याची वसुली करणे बाकी आहे त्या महिन्याच्या अंशदानाची वसुली नियमित वेतनातून करावयाच्या अंशदानाच्या वसुलीसोबत करण्यात यावी. पुढील महिन्याच्या वेतनातून नियमित अंशदान वसुलीसोबत थकबाकी वसुली करील प्रमाणे उलटया क्रमाने करण्यात यावी. प्रत्येक महिन्याच्या अंशदानासाठी स्वतंत्र अनुसूची जोडण्यात याव्यात. प्रत्येक कर्मचाऱ्याच्याबाबतीत अंशदानाची सर्व थकबाकी पूर्णपणे वसूल होईपर्यंत अशा प्रकारे अंशदानाच्या दोन हप्त्यांची वसुली सुरू ठेवावी.

उदा. १) कर्मचाऱ्याची नियुक्ती नोव्हेंबर, २००५ मध्ये करण्यात आलेली असेल तर त्याच्या अंशदानाची वसुली खालील प्रमाणे करण्यात येईल :-

i) एप्रिल २००८ मध्ये दिल्या जाणाऱ्या वेतनासाठी - माहे मार्च २००८ चे अंशदान ( जे एप्रिल २००८ मध्ये दिले जाणार आहे ) अधिक + माहे फेब्रुवारी २००८ च्या अंशदानाची वसुली किंवा उलटया क्रमाने ज्या लगतपूर्वीच्या महिन्याची वसुली करणे बाकी आहे, त्या महिन्याची थकबाकी.

ii) मे २००८ मध्ये दिल्या जाणाऱ्या वेतनासाठी - माहे एप्रिल २००८ चे अंशदान ( जे मे २००८ मध्ये दिले जाणार आहे ) अधिक + माहे जानेवारी २००८ च्या अंशदानाची वसुली किंवा उलटया क्रमाने ज्या लगतपूर्वीच्या महिन्याची वसुली करणे बाकी आहे त्या महिन्याची थकबाकी.

३. उपरोक्त सुधारित कार्यपत्राची नॉर्थ, २००८ (जे वेलन एप्रिल, २००८ यध्ये देय ठरेल) पासून अंमलात येईल.
४. हे आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यता असले असून त्याचा संकेतांक २००८०२११२३६०१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नव्याने

च. कु. फटील  
शासनाचे अवर सचिव

प्रति,

महामहोदयापाल (लेखा व अनुसूचना)-१, महाराष्ट्र, मुंबई  
(१२५ प्रती),  
महामहोदयापाल (लेखापरीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई (५ प्रती),  
संचालक, लेखा व खेजामारे, मुंबई (५ प्रती),  
अधिवान व लेखा अधिकारी, पोर्बे, मुंबई (१५ प्रती),  
संचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई,  
(१० प्रती)  
मुख्य लेखा परीक्षक, स्वायत्त निधी लेखा, कोकण मजल, ठाणे,  
गवी मुंबई (१० प्रती),  
उप-मुख्य लेखा परीक्षक, स्वायत्त निधी लेखा,  
मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/भारत/अन्यकडे  
(प्रत्येकी १० प्रती),  
वरिष्ठ कोषालार अधिकारी, पुणे/नागपूर/औरंगाबाद/भारत  
(प्रत्येकी १५ प्रती),  
निवाणी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),  
सर्व जिल्हा कोषालार अधिकारी (प्रत्येकी १० प्रती),  
सर्व विधानमंडळ सदस्य, विधानमंडल, मुंबई  
दफ्तार, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, कोकण मजल,  
विधान मंडल, मुंबई - ४०० ०६२.  
राज्यपालांचे सचिव,  
मुख्य मंत्र्यांचे सचिव,  
उप मुख्य मंत्र्यांचे सचिव,  
सर्व मंत्री व राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव,  
\*प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,  
\*प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,  
\*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,  
\*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,  
\*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,  
\*प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण कुटीर क्र. २ व ४,  
मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई,  
अधिवान व लेखा कार्यालय अन्वार, मंत्रालयासमोर, मुंबई,  
मंत्रालयमधील सर्व विभाग,  
विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदर, कार्यालय रोड, गवी विल्ली,  
वित्त विभागातील सर्व कार्यालये  
गिरव नसी, कार्यालय सेवा-४.

महामहोदयापाल (लेखा व अनुसूचना)-२, महाराष्ट्र, नागपूर  
(१२५ प्रती),  
महामहोदयापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर (५ प्रती),  
मंत्रालयाच्या निविदाकडे विभागाच्या अर्धीन असलेल्या सर्व  
विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख,  
सर्व विभागीय आयुक्त (प्रत्येकी ५ प्रती),  
सर्व जिल्हा दफ्तारांचे मुख्य कार्यकारी अधिकारी  
(प्रत्येकी १५ प्रती),  
सर्व जिल्हा दफ्तारांचे अधिका  
सर्व जिल्हा दफ्तारांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी  
(प्रत्येकी १५ प्रती),  
शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती),  
सर्व शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (५ प्रती),  
संचालक, महामहोदयापाल प्रशासन, मुंबई (५ प्रती),  
सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),  
सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),  
शिक्षण निरीक्षक, मुहम्मद, धर्मपु/उत्तर/पश्चिम,  
सर्व प्रशासन अधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळा  
(प्रत्येकी ५ प्रती),  
सर्व महामहोदयापालिका व नगरपालिका, महाराष्ट्र राज्य  
(प्रत्येकी ५ प्रती),  
सर्व जिल्हादफ्तारांचे वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण) (प्रत्येकी ५ प्रती),  
कुल सचिव, महामा पुले कृषि विद्यापीठ, राहणी, जिल्हा  
अहमदनगर (१० प्रती),  
कुल सचिव, नरसभाडा कृषि विद्यापीठ, परभणी (१० प्रती),  
कुल सचिव, पंजाबराय कृषि विद्यापीठ, अकोला (१० प्रती),  
कुल सचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दादोली, जिल्हा तमारी  
(१० प्रती),  
ग्रामपंचायत व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (१२ प्रती),  
अन्वेष शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (१५ प्रती),  
उच्च व तंत्र शिक्षण आणि भेदापोजन विभाग, मंत्रालय, मुंबई  
(२५ प्रती),  
कृषि व पशुसंवर्धन, मुख्य कार्यालय विकास व ग्राम्य कार्यालय  
विभाग, मंत्रालय, मुंबई (१० प्रती),

\*पत्राद्वारे.